



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-क

वर्ष ४, अंक १९]

मंगळवार, मे १५, २०१८/वैशाख २५, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 15th May 2018

NOTIFICATION

No. BYE. 2018/C.R. 366/33/18/XXXIII.—In pursuance of the provisions contained in sub-section (2) of section 53 of the Representation of the People Act, 1951, the following is published for General Information :—

FORM 21 B

[See rule 11(1)]

(For use in Election to fill a casual vacancy when seat is uncontested)

Declaration of the result of Election under sub-section (2) of section 53 of the Representation of the People Act, 1951.

Bye Election to the Legislative Assembly of the State of Maharashtra 285 Palus Kadegaon Assembly Constituency.

In pursuance of the provisions contained in sub-section (2) of section 53 of the Representation of the People Act, 1951, read with sub-rule (1) of rule 11 of the Conduct of Elections Rules, 1961, I declare that, **Vishwajeet Patangrao Kadam, A/P Sonsal, Tal. Kadegaon, Dist. Sangli** sponsored by **Indian National Congress** has been duly elected to fill the vacancy caused in that House by the death of **Patangrao Shripatrao Kadam**.

Place: Kadegaon,

Dated the 14th May 2018.

DR. VIJAY DESHMUKH,

Returning Officer,

285 Palus Kadegaon A.C.

Bye Election, 2018.

A. N. VALVI,

Deputy Secretary and Joint Chief Electoral Officer,

Maharashtra State.

क्रमांक बीवायई. २०१८/प्र. क्र. ३६६/१८/३३,
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक १५ मे २०१८.

प्रत माहिती व योग्य कार्यवाहीसाठी अग्रेषित :—

- (१) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
- (२) जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सांगली.
- (३) निवडणूक निर्णय अधिकारी, २८५-पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ.
- (४) निवडनस्ती.

सं. ना. गरुडकर,
कक्ष अधिकारी.